

EW/Sec/2024-25/155

August 5, 2024

BSE Limited	National Stock Exchange of India Limited
P J Towers,	Exchange Plaza,
Dalal Street,	Bandra Kurla Complex, Bandra (E),
Fort,	Mumbai – 400 051.
Mumbai – 400 001.	
Scrip Code: - 532922	Symbol: - EDELWEISS

Dear Sir/Madam,

# Sub: Newspaper Publication - Disclosure under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper publication in respect of the unaudited Financial Results (both Consolidated and Standalone) of the Company for the first quarter ended June 30, 2024, as approved by the Board of Directors at its Meeting held on Friday, August 2, 2024 and published in the newspapers on Saturday, August 3, 2024.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Edelweiss Financial Services Limited

Tarun Khurana Company Secretary

Encl.: as above

Registered Office: Edelweiss House, off. C.S.T. Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel No.: +91 22 40795199

Email: <a href="mailto:cs@edelweissfin.com">cs@edelweissfin.com</a> Website: <a href="mailto:www.edelweissfin.com">www.edelweissfin.com</a> Website:

Stressed Assets Recovery Branch, Thane (11697) 1st Floor, Kerom. Plot No. A-112, Circle, Road No. 22. Wagle Industrial Estate, Thane (W) - 400604.

A notice is hereby given that the following Borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are

_	neleby informed by way of this public notice.						
Sr No.	Name of the Borrower/ Guarantors	Details of Immovable Properties / Address of Secured Assets to be Enforced	Date of Notice	Date of NPA	Amount Outstanding (As on the date of notice)		
1	Mr. Arvind Yamunaprasad Rana, Mrs. Nandini Sharma & Mr. Yamunaprasad Rana	Flat No. 502, on 5th Floor of G-Wing, alongwith 1 Car Parking space, in the building known as Greenville constructed in the project known as Upper Thane Greenville A-E, E1, F-I, situated at Village- Anjur, Surai and Mankoli, Taluka-Bhiwandi, Dist. Thane - 421302, admeasuring 417 sq. ft. Carpet Area and 41 sq. ft. EBVT Area, 458 sq. ft. Net Area (Carpet Area + EBVT Area) owned by Mr. Arvind Rana, Mrs. Nandini Sharma & Mr. Yamunaprasad Rana.	22.07.2024	25.12.2023	Rs. 47,59,960.00 (Rupees Forty Seven Lakh Fifty Nine Thousand Nine Hundred and Sixty Only) as on 22.07.2024 plus further interest, costs, etc thereon.		
2	Mr. Bipin Shreenivas More & Mrs. Reshma Bipin More	Flat No. 402, A-Wing, 4th Floor, Om Sai CHS Ltd. Admeasuring about 28 sq. mtr. Carpet Area & 36 sq. mtr. Built up Area, Plot No. 6, Sector – 08, Kamothe, Navi Mumbai, Tal- Panvel, Dist. Raigad – 410209 owned by Mr. Bipin Shreenivas More & Mrs. Reshma Bipin More.	20.07.2024	23.09.2023	Rs. 40,17,931.29 (Rupees Forty Lakh Seventeen Thousand Nine Hundred Thirty One and Paise Twenty Nine Only) as on 20.07.2024 plus further interest, costs, etc thereon		

The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest Act. 2002.

The borrowers attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Earlier Notices issued under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 by Authorised Officer of State Bank of India, stands withdrawn and be deemed ineffective.

Date: 03.08.2024 PRANESH THAKUR, M NO. 7087438999 Place: Thane Authorized Officer- Chief Manager, STATE BANK OF INDIA

### RESONANCE SPECIALTIES LIMITED R

(CIN No. L25209MH1989PLC051993)

REGD. OFFICE: 54-D, Kandivli Industrial Estate, Charkop, Kandivli (West) MUMBAI 67,
Website: www.resonancesl.com TEL: 022 6857 2827 GST No-27AAACA959001ZW Email: company.secretary@resonancesl.com FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024

			Quarter Ended		Year Ended
Sr. No.	Particulars	30-06-2024 (Unaudited)	31-03-2024 (Audited)*	30-06-2023 (Unaudited)	31-03-2024 (Audited)
1	Total Income from operations	1,730.22	1,635.66	1,346.12	5,530.09
2	Net Profit / (Loss) for the period				
	(Before Tax, Exceptional and /or Extra ordinary items)	175.23	85.16	131.06	396.35
3	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, after Excepetional and /or Extra ordinary items)	86.01	85.16	131.06	396.35
4	Net Profit / (Loss) for the period				
	(after Tax, after Excepetional and /or Extra ordinary items)	58.80	85.16	131.06	396.35
5	Compenhsive income for the period (Comprising profit & loss)				
	for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	58.92	67.56	87.55	295.71
6	Equity Share Capital	1,154.40	1,154.40	1,154.40	1,154.40
7	Reserves (Excluding Revaluation reserve as shown in the				
	Audited Balance sheet of the previous year				4,228.57
8	Earning per Shares (of Rs 10/-each				
	(for continuing and discontinued operations)- (basic & Diluted)	0.51	0.59	0.76	2.56
No	tes.		•		

- The financial results of the Company have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules' 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- The above results have been reviewed by the audit committee and thereafter approved by the Board of Directors in their meeting held on 2nd August, 2024.
- In accordance with Ind AS-108 "Operating Segments", the company has only one reportable primary business segment i.e "Chemical Manufacturing". However, the company has secondary geographical segment which is disclosed in the financial statement as per Ind AS- 108.

information about secondary geograpi	licai segments as per financiai stater	nents (Rs. In Lakns)
Particulars	April to June 24	April to June 23
Segment Revenue		
- India	1,067.76	629.64

662.46 - Outside India 716.48 Total 1.730.22 1.346.12

The segment asset and segment capital expenditure attributable to the segment "Outside India" is less than 10% of the respective total assets and total capital expenditure and therefore not disclosed separately.

- During the quarter the management identified some assets which were obsolete and therefore they were discarded, the written
- down value of those assets was Rs. 89.22 lakhs which is shown in extraordinary items The figures for the previous financial period have been regrouped/rearranged wherever necessary

By the order of the Board For RESONANCE SPECIALTIES LIMITTED Place : Mumbai Date: 2nd August, 2024 DIN: 09344495

### Tata Realty and Infrastructure Limited CIN: U70102MH2007PLC168300

Regd. Office: "E Block", Voltas Premises, T. B. Kadam Marg, Chinchpokli, Mumbai-400033 Tel. 91 22 6661 4444, Fax: 91 22 6661 4452, Website: www.tatarealty.in

Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30 June 2024 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Particulars

For the quarter For the quarter Vear ended

	Particulars	For the quarter ended	For the quarter ended	Year ended
		30 June 2024	30 June 2023	31 March 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	21.44	33.17	125.64
2	Net Profit / (Loss) for the period / year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(49.17)	(8.07)	(118.41)
3	Net Profit / (Loss) for the period / year before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(49.17)	(8.07)	(118.41)
4	Net Profit / (Loss) for the period / year after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(49.58)	(9.80)	(112.25)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period / year [Comprising (Loss) for the period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	123.84	146.98	328.93
6	Paid-up equity share capital (Face Value of the equity share INR 10 each)	3,114.87	2,117.31	3,114.87
7	Reserve (excluding Revaluation Reserves)	2,739.03	2,585.57	2,664.77
8	Securities Premium Account	2,255.26	1,257.69	2,255.26
9	Net worth	8,109.16	5,960.57	8,034.90
10	Paid up Debt capital / Outstanding Debt	2,605.00	1,065.00	2,268.00
11	Outstanding Redeemable Preference Shares (refer note 3)	NA	NA	NA
12	Debt Equity ratio (in times)	0.32	0.18	0.28
13	Earnings per share * (Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(0.16)	(0.05)	(0.48)
	(b) Diluted (INR)	(0.16)	(0.05)	(0.48)
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	Refer Note 4	Refer Note 4	Refer Note 4
16	Debt Service Coverage ratio (in times)	(0.01)	0.03	0.03
17	Interest Service Coverage ratio (in times)	(0.04)	0.68	0.21
	* Not annualised for quarters ended 30 June 2024 and 30 June 2023.			

- The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the websites of the Company i.e. www.tatarealty.in and BSE Ltd. i.e. https://www.bseindia.com.
- 2 For other line items of the Regulation 52 (4) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Ltd. and can be accessed on the URLhttps://www.bseindia.com
- As the Company has not issued any redeemable preference shares during the quarter / year. Hence, this clause is not applicable.
- The Company has not created debentures redemption reserve as per Section 71 of the Companies Act. 2013 due to unavailability of the profits of the company for payment of a dividend during the period

For and on behalf of Tata Realty and Infrastructure Limited CIN: U70102MH2007PLC168300

Sanjay Dutt

DIN - 05251670



### Jobanputra Compound. Nanachowk, Mumbai-400007

ACD/A.E. S.W.M)/D/2527/dt. - 02.08.2024

## EOI

The Assistant commissioner, "D" ward situated at Jobanputra Compound, Nana chowk, Mumbai-400007 invites sealed Quotations for "Providing NGO labours for Swacchta Doot work in D Ward" The blank Quotation forms will be available with Asstt. Engg. (SWM) 'D' ward on any working day from 03.08.2024 to 09.08.2024 between 11.00 a.m. to 1.00 p.m. The wax sealed Quotation should reach to the office of Assistant commissioner 'D' ward on due date i.e 09.08.2024 upto 1.00 p.m. & same will be opened on the same day at 4.00 p.m.

Quotation Documents will not be sent by post.

Sd/-Assistant Engineer (SWM) 'D' Ward

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap

PRO/784/ADV/2024-25

OFFICE OF THE EXECUTIVE DIRECTOR (CIVIL) AU&PC, CSPGCL Shed No. 02, Dangania, Raipur-492013 Phone No. 0771-2576320 & 0771-2576324, website www.cspc.co.in E-mail:- cecivil.aupc@gmail.com

Raipur, date: 30.07.2024

E-TENDER NOTICE Online bids are invited through CSPCL e-bidding system (SAP SRM) from eligible bidders fulfilling the eligibility criteria as mentioned below and having experience in Govt./Public Sector Undertaking/Local bodies/Power Generating Companies in India only for the following work:-

	Sl.	Tender	Description	NIT value	EMD (Rs.)	Completion period	Rfx
No.		Specification No.		i/c GST (Rs.)		(incl. Rainy season)	No.
	1	EDC/AU&PC/ HTPS-KW/ W/2024/22 Utilization of fly ash by filling in various low laying area within a distance of 50 Km by evacuation of pond ash from ash dyke Dindolbhata at HTPS, CSPGCL, Korba West.		406.96 Lacs	4,07,000/-	06 Months	81000 38348

Cost of tender form is Rs. 1180/- (Rs.1000/- + 18% GST). The due date & time for submission of bids, Tender Cost & EMD is 20.08,2024 (up to 15:00 Hrs) and bid opening date (Techno commercial bids) is 22.08.2024 (up to 16:00) Hrs respectively. The tender document can be viewed and downloaded online from our e-bidding portal https://ebidding.cspcl.co.in: 50724/irj/portal.

Note:- (i) The L-1 bidder shall be decided on overall cost to company basis including GST. (ii) In case, the rate quoted by the bidder is on abnormally lower side, a performance guarantee @5% of contract value i/c GST in addition to Security Deposit shall have to be deposited by the bidder. (iii) Maintenance period for the work shall be 12 Months. Executive Director (Civil) AU&PC,

S-41027/3 SAVE ELECTRICITY CSPGCL, Raipur

# Ideas Create. Values Protect.

### Consolidated financial results for the guarter ended 30 June 2024

(₹ in Crores)

	Particulars	June 30, 2024 (Reviewed)	Quarter Ended March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Reviewed)	Year Ended March 31, 2024 (Audited)
1	Total income from operations	2,336.57	3,026.62	1,995.47	9,601.57
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	104.70	217.89	23.98	437.39
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	104.70	217.89	23.98	437.39
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	85.30	203.08	77.75	528.04
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	43.26	332.32	107.62	673.94
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.90	89.89	89.84	89.89
7	Reserves (excluding Revaluation Reserves)				4,335.66
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)				
	- Basic (Not annualised)	0.95	1.88	0.56	4.68
	- Diluted (Not annualised)	0.95	1.88	0.56	4.68

- The above is an extract of the detailed format of quarter ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www. and the Company's website (www.edelweissfin.com).
- The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') for the quarter ended 30 June 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024. The provided have been reviewed and recommended by the August 2024 and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024. The provided have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024. The provided have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024. The provided have been reviewed and recommended by the August 2024 and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024. The provided have been recommended by the Board of Directors at the Bo
- The consolidated financial results of the Company for the quarter ended 30 June 2024 have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have

# Standalone Financial Results for the quarter ended 30 June 2024

(₹ in Crores)

	Particulars	June 30, 2024 (Reviewed)	Quarter Ended March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Reviewed)	Year Ended March 31, 2024 (Audited)
1	Total income from operations	(25.44)	800.43	101.15	1,027.68
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(117.80)	681.88	(44.54)	515.53
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(117.80)	681.88	(44.54)	515.53
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(88.66)	731.54	1.04	695.21
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(88.66)	731.11	1.04	694.78
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.90	89.89	89.84	89.89
7	Reserves (excluding Revaluation Reserves)				5,372.96
3	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)				
	- Basic (Not annualised)	(0.99)	8.13	0.01	7.73
	- Diluted (Not annualised)	(0.99)	8.12	0.01	7.72

Mumbai, 02 August 2024.

- The above is an extract of the detailed format of quarter ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com)
- The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter ended 30 June 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024.
- The standalone financial results of the Company for the quarter ended 30 June 2024 have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued

On behalf of the Board of Directors

Rashesh Shah Chairman



**Edelweiss Financial Services Limited** 

CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website: www.edelweissfin.com

Place : Mumbai Dated: 1 August 2024 Managing Director





रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रीअल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प.), ठाणे पिन :- ४००६०४

(नियम ८(१) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

**ज्याअर्थी**, निम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एकोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वयं प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील कर्जदार यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत काण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली तक्त्यामध्ये वर्णन करण्यात आलेल्या मिळकर्तीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेल

कर्जदार/ हमीदार यांचे नाव	१३(२) सूचना/ प्रकाशनची तारीख	मागणी सूचनेमध्ये दावा केलेली रक्कम (रू.)	सांकेतिक कब्जाची तारीख	मिळकतीचा पत्ता
श्री. दीपक आर पाटील / सौ. कांचन पाटील	२९.०४.२०२४	५,८५,१०१/-	३०.०७.२०२४	फ्लॅट क्र. ००१, तळमजला, श्री गावदेवी सिद्धी सीएचएसएल., डोंबिवली, महाराष्ट्र-४२१२०२.
सौ. एकता विशाल मोरे / श्री. विशाल शिवाजी मोरे	08.04.2028	३०,५९,९९७/-	३०.०७.२०२४	फ्लॅट क्र. १०४, १ला मजला, ए विंग, वसंत अपार्टमेंट, मल्हार पार्क जवळ, काटेमनिवली, कल्याण (पू.), महाराष्ट्र-४२१३०६.
श्री. संजय अशोक माचावे/ सौ. कीर्ती संजय माचावे	08.04.2028	२७,१३,००५/-	३०.०७.२०२४	फ्लॅट क्र. ७०४, ७वा मजला, बिल्डिंग क्र. १, सरस्वती गणेश प्रसाद अपार्ट. पारनाका, कल्याण पश्चिम, महाराष्ट्र-४२१३०१.
सौ. सारिका अमित राजपुरे/ श्री. अमित शांताराम राजपुरे	२२.०४.२०२४	१०,९६,५२७/-	३०.०७.२०२४	साई समर्थ कॉम्प्लेक्स, फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, डी विंग, देसाले पाडा, एकता नगर, नांदिवलीगाव, भोपाळ रोड, डोंबिवली, महाराष्ट्र-४२१२०१.
श्री. जितेंद्र शिवाजी खोत / श्री. नागेश शिवाजी खोत / श्री. शिवाजी सौदागर खोत	२५.०४.२०२४	२६,०७,७०४/-	३०.०७.२०२४	पलॅट क्र. ८०३, ८वा मजला, बिल्डिंग ३, यश एनक्लेव्ह, कुंभार खानपाडा, सुभाष रोड, डॉबिवली पश्चिम, महाराष्ट्र-४२१२०२.
श्री. संतोष शंकर भोईर / श्री. वसंती शंकर भोईर	२२.०४.२०२४	२६,५७,४०२/-	३०.०७.२०२४	१०१, १ला मजला, श्री गजानन अपार्ट., स.क्र. ९४, शिवाजी नगर, कुंभारखानपाडा, डोंबिवली पश्चिम, महाराष्ट्र-४२१२०२.
श्री. राजेश श्याम अडूरकर / सौ. स्मिता राजेश अडूरकर	२२.०४.२०२४	१०,३३,१३६/-	३०.०७.२०२४	राही प्लाझा बिल्डिंग क्र. १, ए विंग, १ला मजला, रूम क्र. १०१, गांधी नगर, पीएनटी कॉलनी, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र-४२१२०१.
ठिकाण : ठाणे दिनांक : ०२.०७.२०२४				सही/- प्राधिकृत अधिकारी, <b>आयडीबीआय बँक लि. (•)</b>

कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लिमिटेडच्या खालील नमुद रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.



### रेझोनन्स स्पेशॅल्टीज लिमिटेड

(सीआयएन क्र. एल२५२०९एमएच१९८९पीएलसी०५१९९३) नोंद. कार्यालयः ५४-डी, कांदिवली इंडस्टीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, वेबसाईटः www.resonancesl.com, दू.ः ०२२-६८५७२८२७, जीएसटी क्र. २७एएएसीए९५९०क्यु१झेडडब्ल्यू ईमेलः company.secretary@resonancesl.com

	३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्ष (रु. लाखांत)								
н.	तपशील		संपलेली तिमाही						
<b>Б</b> .		३०-०६-२०२४ (अलेखापरीक्षित)	३१-०३-२०२४ (लेखापरीक्षित)*	३०-०६-२०२३ (अलेखापरीक्षित)	३१-०३-२०२४ (लेखापरीक्षित)				
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,७३०.२२	१,६३५.६६	१,३४६.१२	५,५३०.०९				
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बार्बीपूर्वी)	१७५.२३	८५.१६	१३१.०६	३९६.३५				
ş	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	८६.०१	८५.१६	१३१.०६	३९६.३५				
8	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	4८.८०	८५.१६	१३१.०६	३९६.३५				
4	कालावधीसाठी सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा आणि तोटा (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	५८.९२	६७.५६	८७.५५	२९५.७१				
દ્	समभाग भांडवल	१,१५४.४०	१,१५४.४०	१,१५४.४०	१,१५४.४०				
e	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवलेली पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				४,२२८.५७				
C	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (मूलभूत आणि मौच्यिकत)	૦.५१	०.५९	30.0	२.५६				

### टीपा:

- १. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडिया अकाऊंटींग स्टॅंडर्ड) रूल्स, २०१५ (इंड-एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती आणि धोरणांनुसार बनवले आहेत.
- ०२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर संचालक मंडळाने मंजुर केले इंड एएस-१०८ "प्रवर्तनीय विभाग" च्या अनुषंगाने, कंपनीच्या मुख्यतः एकमेव अहवाल योग्य व्यवसाय विभाग आहे तो म्हणजे "केमिकल मॅन्युफॅक्चरिंग'', तथापि, कंपनीच्या दुय्यम भौगोलिक विभाग आहे ज्याची माहिती इंड एएस-१०८ प्रमाणे वित्तीय विवरणांत दिली आहे.

द्य्यम भौगोलिक विभागांबाबतची माहिती. (रु. लाखांत) तपशील एप्रिल ते जून २४ एप्रिल ते जून २३ ६२९.६४ - भारत १,०६७.७६ भारता बाहेर ६६२.४६ ७१६.४८

9,030.77 2,388.22

विभाग ''भारता बाहेर'' मध्ये हिशोबात धरले जाणारे विभाग मत्ता आणि विभाग भांडवली खर्च संबंधित एकूण मत्ता व एकूण भांडवली खर्चाच्या १०% पेक्ष कमी असल्याने वेगळ्या जाहीर केलेल्या नाहीत

४. तिमाही दरम्यान व्यवस्थापनांने कालबाह्य असलेले काही मत्तांचे ओळख केल्या आणि म्हणून तो टाकुन दिले, त्याची ऱ्हास मूल्य रु. ८९.२२ लाख होते जे अनन्यसाधारण बाबीं मध्ये दर्शवले आहे.

आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधीसाठीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे

संचालक मंडळाच्या आदेशावरु-रेझोनन्स स्पेशॅल्टीज लिमिटेड साठी चर्चित जैन

ठिकाणः मुंबई दिनांक : ०२ ऑगस्ट, २०२४

पूर्ण वेळ संचालक डीआयएनः ०९३४४४९५



# **VASTU HOUSING FINANCE CORPORATION LIMITED**

	CIN: U65922MH2005PLC272501, Tel:022 2419 0911, Website : www.vastuhfc.com						
	EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS For the quarter ended June 30, 2024 (₹ in lakh)						
	FUK THE QUARTER ENDE	D JUNE 30, ZU		(₹ in Lakh)			
	Standalone Quarter ended Quarter ended Year e						
Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2024		Year ended 31.03.2024			
NU.		(Audited)	30.06.2023 (Audited)	(Audited)			
1	Total income from operations	25.706.61	21.847.05	101,527.03			
2	Net profit / (loss) for the period (before tax,	23,700.01	21,047.00	101,321.00			
	exceptional and/or extraordinary items)	8,588.73	8,576.62	42,537.41			
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	8,588.73	8,576.62	42,537.41			
4	Net profit / (loss) for the period after tax (after	0,000.70	0,070.02	12,007.11			
ليا	exceptional and/or extraordinary items)	6,757.32	6,621.70	33,212.16			
5	Total comprehensive income for the period						
	[comprising profit/ (loss) for the period (after tax)	0.700.70	0.010.00	22 200 04			
لہا	and other comprehensive income (after tax)]	6,700.78	6,618.29	33,202.24			
6	Paid-up equity share capital	67,657.33	63,406.23	67,657.33			
7	Reserves (excluding revaluation reserves)	114,913.38	80,791.03	107,999.21			
8	Securities premium account	160,267.88	102,508.14	160,267.88			
9	Net worth	342,838.59	246,705.39	335,924.42			
10	Paid up debt capital/outstanding debt	418,365.58	328,256.21	388,012.72			
11	Outstanding redeemable preference shares	N.A.	N.A.	N.A.			
12	Debt equity ratio	1.22	1.33	1.16			
13	Earnings per share (of ₹.100/- each) (Not annualised for the quarter)						
П	Basic EPS (in ₹.)	9.99	10.44	52.24			
	Diluted EPS (in ₹.)	9.55	9.93	49.74			
14	Capital redemption reserve	N.A.	N.A.	N.A.			
15	Debenture redemption reserve	N.A.	N.A.	N.A.			
16	Debt service coverage ratio	N.A.	N.A.	N.A.			
17	Interest service coverage ratio	N.A.	N.A.	N.A.			

Place: Mumbai

**Date:** August 02, 2024

a) The above is an extract of the detailed format of audited quarterly financial results filed with the BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of audited quarterly financial results are available on the websites of BSE Limited and the Company at www.bseindia.com and www.vastuhfc.com respectively.

b) For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed at www.bseindia.com. The additional disclosures applicable to the Company under Regulation 52(4) of SEBI LODR are stated below:

Sr. No.	Particulars	Quarter ended 30.06.2024
1	Total debts to total assets (%)	53.11%
2	Operating margin (%)	33.41%
3	Net profit margin (%)	26.14%
4	Gross NPA (%)	1.22%
5	Net NPA (%)	0.89%
6	Liquidity coverage ratio (%)	181.06%
7	Provision coverage ratio (%)	69.64%
8	Security cover (debt) (No. of times)	1.16

c) Figures of the previous period/year have been regrouped/reclassified wherever necessary to conform to current period's classification / disclosure.

> For Vastu Housing Finance Corporation Limited Sd/-

Sandeep Menon Managing Director (DIN 02032154) जाहीर नोटीस

कर्ज देण्याचे ठरविले आहे. फ्लॅट क्र. ३ ओ/१० ऱ

मोजमापीत ५२५ चौ. फू. क्षेत्रफळ (कार्पेट क्षेत्र) अ विंग बिल्डींग क्र. ३, रामचंद्र कॉम्प्लेक्स बिल्डीं अ को. हौ सो. लि., गणेश नगर, डोबिबली

सर्वे क्र. १०/२ व /१०/४ आणि जुना सर्वे क्र. ३३५ व नवीन सर्वे क्र.११/२ व ११/३, गाव शिवाजी नगर, ता. कल्याण, जिल्हा ठाणे. सदर फ्लॅट श्रीमती कृष्णा हरी आणि कै. हरी दामोदर काईमल यांच्या

कृष्णा हरा आणि क. हरा दामादर काइमार थान्या नाचार असून चार्पकी एक संयुक्त मालक के. हरी दामोदर काईमल यांचे दि. ०९.०३.२०१७ रोजी निधन झालेले आहे. श्रीमती कृष्णा हरी व के. हरी दामोदर काईमल यांचे कायदेशीर वासर यांनी वर निर्देश केलेला सदर फ्लॅट श्री प्रदिप शांताराम कदम व

श्रीमती शरवरी शांताराम कादम यांना विकण्यारं ह्या नोटिसीद्वारे असे सूचित करण्यात येत आहे की सदर् मिळकर्तीवर वा तिच्या भागावर गहाण, दान बक्षीस, फरोख्तखत, तारण, कुळवहिवाट भाडेकरुपणाचे हक्क, विश्वस्त, व्गरसा, देखभाल लीझ, वहिवाट, पोटगी, बयाणा व साठेकरार असणाऱ तत्सम हक्क हितसंबंधी व्यक्तींनी व संबंधितांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आपल हक्क, हितसंबंधाचे लेखी पुरावे कागदपत्रांसह खालील

मुदतीत कुणाकडून काही लेखी हरकत, तक्रार व दाव

. अल्याम् सदर मिलकत निर्वेध व बोजेविरहित आहे न आल्यास, सदर ामळकत ानवध व बाजावराहत आह असे समजून आमचे अशील पुढील कारवाई पूण करतील. मागाहून आलेल्या तक्रारी, दावे, व हरकती य

दि. ०३.०८.२०२४ **एन.वाय. बोरसे (ॲडव्होकेट**)

डी-४०३, ऑलम्पीया बिल्डींग, लोढा पॅराडाईंज,

माजिवडे, ठाणे (प)४०० ६०१ मो. ९८३३८६८३०

रद्दबातल आहेत असे समजण्यात येईल

८२ू१३०१ येथे स्थित, जुना सर्वे क्र.

**ान बँक ऑफ इंडिया**, ए. आर स्ट्रीट शाखा र्वेंबर्ड (बॅंक) यांनी श्री पटिए शांतागम कटमे व श्रीमर्त

# जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

कॉर्पोरेट कार्यालय / मुख्य कार्यालय : जीआयसीएचएफएल, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, ६वा मजला, जे. टी. रोड, ॲस्टोरिया हॉटेलच्या पुढे, कर्तिबन्द विकती चर्चगेट, मुंबई, ४०००२० दूर.: (०२२) २२८५ १७६५ / ६६ /६७, इंमेल: Corporate@Gichf.com वेबसाईट: www.gichfindia.com ठाणे शाखा : जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि., १ला मजला, हॉरिझॉन टॉवर, हरिनिवास सर्कल, हॉलिवुड ऑप्टीशियन्सच्या समोर, भक्ती मंदिर रोड, ठाणे पश्चिम – ४००६०२. दूर.: ०२२-२५४०१९५८ / १९५७/१९५९.

### सांकेतिक कब्जा सूचना

सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये नियम ८ च्या उप-नियम (१) अन्वये सूचना

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकार यांनी जीआयसीएचएफएलचे प्राधिकत अधिकारी म्हणन संबंधित सचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत थकबाकी चकती करण्यासाठी वरील नावाचे तम्ही/कर्जदार यांना बोलावण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अन्वये संबंधित तारखेस मागणी सूचना जारी केली होती. निर्धारित वेळेत सदर थकबाकी चुकती करण्यात तुम्ही कसूर केली आहे, म्हणून जीआयसीएचएफएल ने सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (४) सहवाचता त्या अंतर्गत येणाऱ्या नियमाच्या तरतुर्दीच्या अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर केरून येथील खालील

वन्दूर तारण नेताचा साकातक केंग्या वतला जाह.								
अ.	कर्ज फाईल क्र./ कर्जदार आणि	गहाण मिळकतीचा पत्ता	09.0८.२०२४	मागणी सूचना	कब्जा सूचना			
क्र.	सह-कर्जदारांचे नाव		रोजीसप्रमाणे थकीत देय	जारीची तारीख	जारीची			
			(कायदेशीर प्रभार		तारीख			
			वगळून)					
१	पुष्पा धर्मा मायालु / परेश	गट क्र: १०२३/९/१ १०२३/९, इमारतीचे नाव: पॅरामाऊंट एनक्लेव, घर क्र: फ्लॅट १०८,	<b>रु. १७३२८८३/</b> -	१०.०८.२०२२	०१.०८.२०२४			
	भानुभाई मकवाना/	विंग ३बी, मजला क्र: १ला मजला, प्लॉट क्र: विंग क्र. ३बी, स्ट्रीटचे नाव: जीपी इंट. स्कुल						
	एमएच०२३०६१०००९९५६	माहीम रोड, सेक्टर वॉर्ड क्र: माहीम, लॅण्ड मार्क: जीपी इंटरनॅशनल स्कुल, गाव: माहीम,						
		पालघर पश्चिम, ठिकाण: पालघर, तालुका: पालघर, राज्य: महाराष्ट्र, पिन कोड: ४०१४०४						

पुढे, सदर सूचनेने, कर्जदारांना याद्वारे सदर सूचनेच्या तारखेपासून ७ दिवसांत जीआयसीएचएफएलला संबंधित मिळकर्तींचा रिक्त आणि शांततापूर्ण कब्जा सुर्पूद करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे. अन्यथा निम्नस्वाक्षरीकार सरफैसी ॲक्ट, २००२ आणि त्याच्या नियमान्वये पुरविलेल्या तरतुर्दीसह सुचीतील मिळकर्तांचा विनियोग करु आणि/किंवा पद्धत स्वीकारण्याद्वारे वरील मिळकर्तांचा प्रत्यक्ष कब्जा वेण्याची प्रक्रिया करण्याकरिता प्रतिबंधित असतील. **कर्जदार** आणि **सर्वसामान्य जनतेला** याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील उल्लेखित मिळकती/तारण मत्ता किंवा त्याच्या कोणत्याही भागासह कोणताही व्यवहार करु नये आणि मिळकर्ती/तारण मत्तांशी करण्यात येणारा कोणताही व्यवहार हा जीआयसीएचएफएलच्या पूर्ण देवापर्यंत त्यावरील पुढील व्याजासह देय असणाऱ्या मिळकर्ती/तारण मत्तांच्यासापेक्ष वरील नमूद रकमेकरिता भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम (१३) च्या पोट-कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि. साठी दिनांक: ०३.०८.२०२४

प्राधिकृत स्वाक्षरीकार

# Ideas Create. Values Protect.

### Consolidated financial results for the quarter ended 30 June 2024

ठिकाण : ठाणे

(₹ in Crores)

	Particulars	June 30, 2024 (Reviewed)	Quarter Ended March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Reviewed)	Year Ended March 31, 2024 (Audited)
		(Reviewed)	(Addited)	(Reviewed)	(Addited)
1	Total income from operations	2,336.57	3,026.62	1,995.47	9,601.57
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	104.70	217.89	23.98	437.39
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	104.70	217.89	23.98	437.39
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	85.30	203.08	77.75	528.04
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	43.26	332.32	107.62	673.94
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.90	89.89	89.84	89.89
7	Reserves (excluding Revaluation Reserves)				4,335.66
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)				
	- Basic (Not annualised)	0.95	1.88	0.56	4.68
	- Diluted (Not annualised)	0.95	1.88	0.56	4.68

- The above is an extract of the detailed format of guarter ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com) and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).
- The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') for the quarter ended 30 June 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024 and the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024 and the Audit Committee and August 2024 and August
- The consolidated financial results of the Company for the quarter ended 30 June 2024 have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have

# Standalone Financial Results for the quarter ended 30 June 2024

(₹ in Crores)

	Particulars	June 30, 2024 (Reviewed)	Quarter Ended March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Reviewed)	Year Ended March 31, 2024 (Audited)
1	Total income from operations	(25.44)	800.43	101.15	1,027.68
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(117.80)	681.88	(44.54)	515.53
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(117.80)	681.88	(44.54)	515.53
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(88.66)	731.54	1.04	695.21
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(88.66)	731.11	1.04	694.78
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.90	89.89	89.84	89.89
7	Reserves (excluding Revaluation Reserves)				5,372.96
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)				
	- Basic (Not annualised)	(0.99)	8.13	0.01	7.73
	- Diluted (Not annualised)	(0.99)	8.12	0.01	7.72

- The above is an extract of the detailed format of quarter ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 & 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com)
- The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter ended 30 June 2024 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024.
- The standalone financial results of the Company for the quarter ended 30 June 2024 have been subjected to review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.

On behalf of the Board of Directors

Chairman

Rashesh Shah

Mumbai, 02 August 2024.



**Edelweiss Financial Services Limited** 

CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website: www.edelweissfin.com